

धारावी सहकारी पतपेढी मर्यादित

(रजि. नं. बीओएम/आरएसआर/(सीआर) १३८९:८६-८७)

मुख्य कार्यालय : २/१८, गुलमहमद चाळ, संत कवकया मार्ग, धारावी, मुंबई-४०००१७.

शाखा : सुभाषचंद्र बोस गृह. संस्था, सायन-बांद्रा लिंक रोड, मुकुंद नगर, धारावी, मुंबई-४०००१७. फोन : २४०३८९११

शाखा : परेरावाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, साकीनाका, मुंबई-४०००७२. फोन : २८५६२८९५

शाखा : ठक्करबाप्पा कॉलनी, गणेश मंदिरासमोर, एस.जी.बर्वे मार्ग, चेंबुर, मुंबई-४०००७१. फोन : २५२८८६७६

□ वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस □

स. न. वि. वि.

आपल्या पतपेढीच्या सर्व सभासदांची २३ वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि. १-८-२०१० रोजी सकाळी १०-०० वा. धारावी कोळी जमात हॉल, धारावी, मुंबई-४०००१७. येथे संस्थेचे चेअरमन **अॅड. प्रदीप राजाराम कदम** यांचे अध्यक्षतेखाली खालील कामकाजाचा विचार विनिमय करण्याकरिता आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती आहे.

सभेपुढील कामकाज

- १) मागील सर्व साधारण सभेचा वृतांत वाचून कायम करणे.
- २) संस्थेचा सन २००९-२०१० सालचा वार्षिक अहवाल, जमा खर्चाची पत्रके व ताळेबंद पत्रक मंजूर करणे.
- ३) अंतर्गत हिशोब तपाणीस यांचा तपासणी अहवाल वाचून दाखविणे.
- ४) सन २०१०-२०११ सालासाठी अंतर्गत हिशोब तपासणीस यांची नेमणूक करणे.
- ५) संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा वाटणीस मंजूरी देणे.
- ६) सन २०१०-२०११ सालाचे अंदाजपत्रक तयार करणे.
- ७) पोटनियम दुरुस्तीस अनुमती देणेबाबत.
- ८) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

आपला विश्वासू,

श्री. केशव निवृत्ती शिंदे

मानद सचिव

दिनांक : २७-६-२०१०

विशेष सूचना :

- १) सभासदांना सूचना अगर ठराव सभेपुढे आणावयाचे असल्यास अगर सभेत पतपेढीच्या कामकाजासंबंधी प्रश्न विचारावयाचे असल्यास त्यांनी सभेच्या तारखेच्या ७ दिवस अगोदर संस्थेच्या ऑफिसात सुचक, अनुमोदकांच्या सह्यासह लेखी कळवावे. पतपेढीकडे आलेल्या लेखी सूचना, ठराव आणि प्रश्नांचाच विचार केला जाईल.
- २) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास तीच सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेतली जाईल व त्या सभेस गणपुर्तीचे (कोरमचे) बंधन राहाणार नाही आणि सभेत विषय पत्रिकेवरील कामकाज पार पाडण्यात येईल.
- ३) कृपया सभेस येताना अहवालाची प्रत घेऊन येणे.

धारावी सहकारी पतपेढी मर्यादित

□ संचालक मंडळ □

अॅड. प्रदीप राजाराम कदम

चेअरमन

श्री. केशव गोपाळ शिंदे

व्हा. चेअरमन

श्री. केशव निवृत्ती शिंदे

मा. सचिव

श्री. आमरेश तिप्पाजी पोळ

स्वजिनदार

※ संचालक ※

श्री. मारुती महादेव नारायणकर

श्री. मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे

श्रीमती इंदुबाई दा. काळे

श्री. वसंत रामु पाटील

श्री. गणेश दगडू नारायणे

श्री. मालोजी रामकृष्ण होनकळस

श्रीमती चंद्रभागा हिरालाल शिंदे

श्री. सुभाष अर्जुन कटके

श्री. राजेश साबाजी घाणेकर

ऑडीटर्स : देसाई दिघे आणि कंपनी

★ कायदेविषयक सल्लागार ★

अॅड. सुनिल एस्. सिंग

B.Sc., LL.B.

अॅड. दिवेश चंबुवाला

B.A., LL.B.

अॅड. समिर सरंबळकर

B.A., LL.B.

□ बँकर्स □

मुंबई बँक, दादर, चेंबुर व साकीनाका

अभ्युदय को-ऑप. बँक, धारावी

हिंदूस्थान को-ऑप. बँक, कुर्ला व धारावी

दि महाराष्ट्र रा. सह. बँक लि., सायन

सोलापूर जनता सह. बँक लि., करी रोड

जनकल्याण सह. बँक लि., साकीनाका

❖ आधारस्तंभ ❖

मा.श्री. एकनाथरावजी गायकवाड खासदार

मा. प्रा. वर्षाताई गायकवाड आमदार

मा.श्री. चंद्रकांतजी खोपडे

मा.श्री. मधुसूदनजी व्हटकर

माजी संचालक, मुंबई बँक

माजी संचालक, सोलापूर जनता सह. बँक लि.

❖ सल्लागार ❖

मा. श्री. दिपक खंदारे

मा. श्री. धनाजी जाधव

मा. श्री. शिवलिंग व्हटकर

मा. श्री. शंकरप्पा संकटोल

मा. श्री. नवनाथ कोकणे

मा. श्री. विठोबा कोंडविलकर

मा. श्री. श्रीरंग कानडे

मा. श्री. पंकज पांडुरंग खंदारे

मा. श्री. निवृत्ती खंदारे

मा. श्री. महादेव शिंदे

मा. श्री. किरण काळे

मा. श्री. विनोद मोरे

मा. श्री. बी. एल्. सुवर्णा

सरव्यवस्थापक

कर्ज वसूली अधिकारी

संगणक सल्लागार

श्री. अशोक मु. सोनवणे

B.Com.

श्री. सुनिल सु. हिंगे

श्री. अनिल जाधव

श्री. एन.

रामकृष्णन

संस्थेच्या प्रगतीचा अहवाल

अ.क्र.	तपशील	२००७-०८	२००८-०९	२००९-१०
१	सभासद	३,९३६	४,१७८	४,३४७
२	भाग भांडवल	५२,२०,९००-००	५७,५१,०३०-००	६१,४१,८००-००
३	राखीव निधी	१४,७१,२१३-४०	१६,२४,९२३-००	१७,९७,२०७-९०
४	इमारत निधी	२२,३२,७७८-५०	२५,३३,३०१-५०	२८,४०,२९६-५०
५	एन पी ए निधी	९,५०,०००-००	१०,५०,०००-००	१२,००,०००-००
६	धर्मदाय निधी	१९,०००-००	२१,०००-००	२३,०००-००
७	कर्मचारी प्रशिक्षण निधी	२५,३९३-००	२४,७९३-००	२४,७९३-००
८	सभासद कल्याण निधी	१००-००	१००-००	१००-००
९	लाभांश समिकरण निधी	५६,०००-००	५६,०००-००	६१,०००-००
१०	कर्मचारी कल्याण निधी	३९,५००-००	३९,५००-००	४४,५००-००
११	बचत ठेव	४३,९५,२२६-७९	४९,२०,८७७-६४	५२,०१,७३१-१५
१२	जनता दैनंदिन ठेव	५५,३७,८९०-००	६७,२८,४००-००	७६,३५,७४७-००
१३	मुदत ठेव	३१,६४,४८५-००	८१,१५,८८०-००	८१,५५,९२०-००
१४	आवर्त ठेव	१,७२,८२०-००	१,०५,०७०-००	१,२४,८७०-००
१५	दामदुप्पट ठेव	५६,८७,८६०-००	५७,७७,३८५-००	५७,२३,३८५-००
१६	४६ दिवस ठेव	७३,८५,६३०-००	४७,६६,९९५-००	९१,२२,७३६-००
१७	मासिक उत्पन्न ठेव	३५,७८,९००-००	३०,२०,४२६-००	६०,२०,९००-००
१८	मध्यम मुदतीचे कर्ज	७८,००,२४७-००	८३,३०,९०६-००	८०,६५,४४३-००
१९	गरजेचे कर्ज	२,०३,४२५-००	२,०१,६२५-००	२,७६,६६४-००
२०	वाहन तारण कर्ज	१८,७०,०८५-००	१६,३२,२७५-००	१६,१३,५८३-००
२१	ठेव तारण कर्ज	९,२०,०५९-००	१०,२५,६४८-००	२,५४,९६३-००
२२	तारण कर्ज	२,०१,२९,२२७-००	२,३७,९६,४७६-३७	२,८७,५४,२७०-३७
२३	गुंतवणूक मुंबई बँक शेअर्स	५०,०००-००	५०,०००-००	५०,०००-००
२४	गुंतवणूक सोलापूर बँक	३,५७,०१८-००	३,९४,५७०-००	४,१८,८९४-००
२५	गुंतवणूक मुदत ठेव मुंबई बँक	३५,३४,३३५-००	४७,०७,२०९-००	५३,१५,७०३-००
२६	नफा	३,९७,४१३-२२	५,३१,७३२-२०	५,११,७९४-११

❖ विविध ठेवी ❖

जनतेमध्ये सहकार भाव रुजावा, सर्व सामान्य माणसांच्या आर्थिक उन्नतीसाठी व प्रगतीसाठी संस्थेने बहुउद्देशीय अशा ठेव योजना जनहित लक्षात ठेवून इतर संस्थांपेक्षा अधिक व्याज सर्व सामान्यांना कसे देता येईल याचा जाणीव पूर्वक विचार करून नाविन्यपूर्ण विविध ठेव योजना सुरु केल्या आहेत. त्याची तपशीलवार माहिती पुढील

१) बचत ठेव

किमान रु. २००/- भरून खाते उघडता येईल. या ठेव योजनेवर द.सा.द.शे. ४% दराने व्याज मिळेल. खात्यात जमा झालेली रक्कम कॅव्हाही काढता येईल.

२) दामदुप्पट ठेव

या ठेव योजने अंतर्गत ठेवीदाराला ७९ महिन्यात आपल्या ठेवीची रक्कम दुप्पट मिळेल.

३) मासिक उत्पन्न ठेव

या ठेव योजनेत ठेवीदाराला द. सा. द. शे. ८.५% दराने व्याज मिळते. ज्यामुळे ग्राहकाला मासिक उत्पन्न मिळून त्यांच्या मासिक गरजा भागू शकतात.

किमान मुदत ३ वर्षे

गुंतवणूक	मासिक प्राप्ती
रु. १०,०००	७०-८५
रु. ५०,०००	३५४-१५
रु. १,००,०००	७०८-३५

४) दैनंदिन ठेव

या योजने अंतर्गत छोट्या धंदेवाले व्यक्ती दररोज किमान रु. १०/- १ वर्षासाठी बचत करू शकतात. ठरविलेल्या मुदतीमध्ये ठेवीतील रक्कम परत मिळणार नाही. परंतु ग्राहकाला कर्जास संस्थेच्या नियमाप्रमाणे प्राधान्य मिळेल. सदर ठेव योजनेवर द.सा.द.शे. ७% व्याज देण्यात येईल.

५) आवर्त ठेव

या योजने अंतर्गत मासिक किमान रु. ५०/- गुंतवता येईल. मुदत १ ते ५ वर्षांपर्यंत राहिल. जमा रक्कम वर्षाअखेर द.सा.द.शे. ७ ते ११% दराने व्याजासहीत मिळेल.

६) मुदत ठेव

आकर्षक व्याजदर (किमान गुंतवणूक रु. ५००/-)

४६ दिवस ते १८० दिवस	द.सा.द.शे. ८%
१८१ दिवस ते ३६४ दिवस	द.सा.द.शे. ८.५%
१ वर्ष ते २ वर्षे	द.सा.द.शे. ९%
२ वर्ष ते ३ वर्षे	द.सा.द.शे. ९.५%
३ वर्षांपुढील मुदतीसाठी	द.सा.द.शे. १०%
७९ महिन्यात रक्कम दुप्पट	

७) कर्ज योजना

सुलभ हप्त्यांने सभासदांना वैयक्तिक जमीन तारणावर, व्यावसायिक, ठेवीवर, वाहन तारणावर व घरगुती वस्तु घेण्यासाठी सुलभ हप्त्यांनी कर्ज देण्यात येईल.

लाभांश (डिव्हीडंड) मिळण्यासाठी अर्ज

(ज्या सभासदांना लाभांश घेण्यासाठी प्रत्यक्ष पतपेढीत येणे शक्य नसेल त्यांनी खालील अधिकार पत्र पाठवून लाभांश घ्यावा.)

सभासदाचे नांव _____ सभासद क्र. _____

पत्ता _____

दि. | | २००

मा. चेअरमन,

धारावी सहकारी पतपेढी मर्यादित

२/१८, गुलमहमद चाळ, संत कवकया मार्ग,
धारावी, मुंबई-४०००१७.

मी आपल्या पतपेढीचा सभासद असून पतपेढीत प्रत्यक्ष येता येत नसल्याने मला देण्यात येत असलेल्या सन _____ चा लाभांश खालील प्रकारे मिळण्याची व्यवस्था करावी.

- १) माझे शेअर्स/बचत/कर्जखाते क्र. _____ या स्वात्यात लाभांश रक्कम वर्ग करावी किंवा
- २) मनी ऑर्डरचा आकार वजा करुन वरील पत्त्यावर मनी ऑर्डरने पाठवून देण्याची व्यवस्था करावी किंवा
- ३) मला मिळणारा लाभांश हे पत्र घेऊन येणारे श्री./श्रीमती _____

_____ वय _____ वर्ष यांना मी घेणे असलेला सर्व लाभांश माझ्या वतीने देण्याचा अधिकार देत आहे. त्यांची सही पुढील प्रमाणे आहे. कृपया त्यांना लाभांश देण्यात यावा ही विनंती कळावे.

आपला / आपली विश्वासू,

_____ अधिकारपत्र आणणाराची सही

_____ सभासदाची नमुन्यानुसार सही

- सूचना :-** १) सभासदाची सही पतपेढीच्या दफ्तरी असलेल्या सहीशी जुळणारी असावी. इंग्रजी किंवा मराठी यापैकी कोणती सही केली आठवत नसेल तर दोन्ही भाषेत सही करावी.
- २) ३ वर्षांनंतरचा लाभांश गंगाजळीत वर्ग होतो याची कृपया नोंद घ्यावी.
- ३) नको असलेल्या मचकूरावर फुली मारावी.

✽ सभासदांना नम्र विनंती ✽

- १) ओळखीच्या नवीन लोकांना सभासद करून घेण्यासाठी आणतेवेळी त्यांना पतपेढीच्या कामकाजाविषयी त्यांना प्रथम व्यवस्थित माहिती द्या.
- २) पतपेढीचे काम सहकारी कायदा, अधिनियम व नियम यांना अनुसरून करावे लागते तेव्हा आपल्या व्यवहारा संबंधी कधी काही अडचणी आल्यास त्या समजुतीने समजून घ्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी सहकार्य करा.
- ३) ज्या सभासदांचे राहाण्याचे व कामाचे पत्ते बदलेले असतील त्यांनी आपले पत्ते कार्यालयात लेखी कळवावेत.
- ४) ज्या सभासदांनी भागाचे दाखले अद्यापपर्यंत घेतले नसतील त्यांनी ताबडतोब घेऊन जावेत.
- ५) पतपेढीकडे पैसे भरतेवेळी तसेच कर्ज घेतेवेळी सोबत पासबुक आणावे व भरलेल्या पैशाची नोंद करून घ्यावी.
- ६) संस्थेच्या ठेवीमध्ये भरघोस वाढ होण्यासाठी आपल्या नातेवाईकांना व त्यांच्या मित्रांना त्यांच्या ठेवी आपल्या संस्थेत ठेवण्याचे आवाहन करा.
- ७) कर्जासाठी स्वतःच्या जबाबदारीवर एकमेकांच्या विश्वासाने चौघा-चौघांचे गट कायम करा. त्यात वरचेवर बदल घडवून आणू नका.
- ८) कर्ज मागणी अर्ज, तहकूबी व राजीनामे इत्यादी अर्ज महिन्याच्या १ ते २० तारखेपर्यंत स्विकारले जातील आणि पूर्णपणे भरलेल्या अर्जाचा विचार केला जाईल.
- ९) कर्ज अर्ज सादर करताना रेशनिंग कार्डाची झॅरोक्स, लाईट बील, नोकरीचा दाखला, पगाराचे सर्टीफिकेट, ओळखपत्र, फोटो तसेच संचालकाची शिफारस घेणे आवश्यक आहे.
- १०) सभासदाची पात्रता व नियमितपणा पाहून किती कर्ज द्यावयाचे याचा अधिकार संचालक मंडळाकडे राहिल. संचालक मंडळाचा निर्णय हाच अंतिम राहिल.
- ११) कर्ज घेतेवेळी कलम ४९ खाली पगारातून कापून देणारास कर्ज मिळेल. तसेच पतपेढीतून केवळ कर्ज काढणे हा उद्देश नको तर आपल्या मिळकती मधून नियमित काही बचत करण्याची सवय लावून घ्या.
- १२) ज्या सभासदांच्या कर्जास आपण जामिनदार आहात अशा सभासदाचे हप्ते नियमित भरणा केले जातात किंवा नाही याबद्दल जामिनदारांनी जागरूक राहावे.
- १३) जे सभासद जामिन राहातात त्यांच्यावर कर्ज फिटेपर्यंत जबाबदारी राहिल व एखाद्या कर्जदाराची थकबाकी झाल्यास कोणत्याही एका लायक जामिनदारांकडून वसूल केली जाईल.
- १४) थकबाकी विरुद्ध वसुलीकरता केलेल्या वसुली अधिकारी व न्यायालयीन प्रकरणात वकीलाची फी व कोर्टाचा खर्च थकबाकीदाराकडून वसूल केला जाईल.
- १५) एखाद्या सभासदाने कामकाजात कारण नसताना जाणून बुजून भांडणतंटा केल्यास अशा सभासदाला ताबडतोब कमी करण्याचा हक्क कमिटीला राहिल. त्याबाबतची कोणतीही तक्रार अगर शिफारस ऐकली जाणार नाही.
- १६) पतपेढी आपल्या एकट्याची किंवा एकट्यासाठी असून सर्वांसाठी आहे हे लक्षात ठेवा.
- १७) वारस - पतपेढीतील आपल्या हितसंबंधाबद्दल अद्याप वारस नेमला नसेल तर पतपेढीने ठरविलेल्या नॉमिनेशन फॉर्मवर सर्व माहिती भरून द्यावी.

नफा वाटणी :-

अहवालसाली संस्थेला रु. ५,११,७९४-११ इतका नफा झाला आहे व मागील वर्षाचा शिल्लक नफा रु. १९४-२० जमेस धरून एकूण रु. ५,११,९८८-३१ इतका निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळ नफ्याची विभागणी पुढील प्रमाणे सुचवित आहे. त्यास मान्यता द्यावी.

१) राखीव निधी	१,२७,९३३-००
२) लाभांश ६% प्रमाणे	३,५५,१३५-००
३) धर्मदाय निधी	३,०००-००
४) संस्था विकास निधी	५,०००-००
५) कर्मचारी कल्याण निधी	५,०००-००
६) लाभांश समिकरण निधी	५,८००-००
७) शिल्लक जुबली निधी	१०,०००-००
७) शिल्लक नफा	१२०-३१

एकूण ५,११,९८८-३१

श्रद्धांजली :- अहवाल सालात संस्थेशी निगडीत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्ती यांचे निधन झाले त्यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या संस्थेचे संचालक **कै. हिरालाल तुकाराम शिंदे** यांचे स्मृती प्रित्यर्थ धारावी विभागातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये गुणानुक्रमाने पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु. ७०१, रु. ५०१ व रु. ३०१ अशी प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येतील तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मार्कलिस्टची झेरोक्स कॉपी जमा करावी.

अंदाजपत्रक : २०१०-२०११

१) सभासद	५,६००	१२) स्टेशनरी व छपाई	१,००,०००
२) भाग भांडवल	६५,००,०००	१३) प्रवास स्वर्च	२५,०००
३) बचत ठेव	६०,००,०००	१४) पोस्टेज	२०,०००
४) दैनंदिन ठेव	९०,००,०००	१५) किरकोळ	७५,०००
५) मुदत ठेव	१,००,००,०००	१६) ऑडीट फी	४५,०००
६) दामदुप्पट ठेव	७०,००,०००	१७) वीज बील	४५,०००
७) ४६ दिवस ठेव	१,१०,००,०००	१८) इमारत निधी	३२,००,०००
८) मासिक उत्पन्न ठेव	७०,००,०००	१९) ठेवीवरील व्याज	४०,००,०००
९) आवर्त ठेव	२,५०,०००	२०) एन पी ए तरतुद	१३,००,०००
१०) कर्मचारी वेतन	८,००,०००	२१) राखीव निधी	२१,००,०००
११) सभासद कर्जवाटप	५,००,००,०००	२२) निव्वळ नफा	७,००,०००

- पोटनियम दुरुस्ती (सर्वसाधारण सभेच्या मंजूरीकरिता) -

चालु पोटनियम	सुचविलेली दुरुस्ती	दुरुस्तीचे कारण
पोटनियम क्र. अ. १-१ अ संस्थेचे कायक्षेत्र बृहन्मुंबई पुरते मर्यादित राहिल.	पोटनियम क्र. अ. १-१ अ संस्थेचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यापुरते मर्यादित राहिल.	१) सभासद कार्यक्षेत्राबाहेर रहावयास गेल्यामुळे. २) सभासदांच्या मागणीवरून. ३) संस्थेची भविष्यात जास्तीत जास्त प्रगती साधण्यासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविणे जरूरीचे आहे.
पोटनियम क २ क्र. १ सामान्य कर्ज (वैयक्तिक कर्ज) कमाल मर्यादा रु. ५०,०००/-	पोटनियम क २ क्र. १ सामान्य कर्ज(वैयक्तिक कर्ज) कमाल मर्यादा रु. १,००,०००/-	१) सभासदांच्या गरजांचा व वाढत्या महागाईचा विचार करता कर्ज मर्यादा अपुरी असल्यामुळे. २) सभासदांच्या मागणीवरून